

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २

सभावृत्तांत

दिनांक - २१/०४/२०१७

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २१/०४/२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|--------------------------|---|----------|
| १. मा.सोनवणे शारदा हिरेन | - | सभापती |
| २. मा.अश्विनी संतोष जाधव | - | उपसभापती |
| ३. मा.भोईर सुरेश शिवाजी | | |
| ४. मा.यादव मीनल विशाल | | |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.मोरे - कार्यकारी अभियंता, मा.लावंड - कायदा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्रमांक १) मा.श्रीमती.अनुराधा गोरखे - नगरसदस्या यांचे सर्वसाधारण सभा अनुपस्थितीबाबत - मा.सुरेश भोईर, मा.मीनल यादव यांचा प्रस्ताव.

विषय क्रमांक २) प्रभाग क्र.५८, ५९, ६० मधील कामांबाबत - मा.अश्विनी जाधव, मा.मीनल यादव यांचा प्रस्ताव.

विषय क्रमांक ३) सभा आयोजनाबाबत - मा.सुरेश भोईर, मा.मीनल यादव यांचा प्रस्ताव.

दिनांक १५/०४/२०१७ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०१) चा सभावृत्तांत कायम केल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ०४

दिनांक - २१/०४/२०१७

सुचक - मा.सुरेश भोईर

संदर्भ - मा.सुरेश भोईर, मा.मीनल यादव यांचा प्रस्ताव -

मा.श्रीम.अनुराधा गोरखे, पालिका सदस्य, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची माहे एप्रिल २०१७ च्या दि.२०/०४/२०१७ रोजी होणा-या मा.महापालिका सभेची अनुपस्थिती वैद्यकीय कारणास्तव मंजूर करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ०५

दिनांक - २१/०४/२०१७

सुचक - मा.अश्विनी जाधव

संदर्भ - मा.अश्विनी जाधव, मा.मीनल यादव यांचा प्रस्ताव -

सांगवी, नवी सांगवी जुने प्रभाग क्र.५८, ५९ व ६० मधील स्थापत्य विषयक चालू कामे व नियोजित कामे नविन प्रभाग रचनेप्रमाणे प्रभाग क्र.३२ मध्ये मा.नगरसदस्य यांचे सुचनेनुसार व आवश्यकतेनुसार करून घेणेत यावी. सदरची कामे परिसरातील नागरिकांकरीता असून सदर कामे सदस्यांनी सुचित केलेप्रमाणे करणेस मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ०६

दिनांक - २१/०४/२०१७

सुचक - मा.सुरेश भोईर

संदर्भ - मा.सुरेश भोईर, मा.मीनल यादव यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची दिनांक ०५/०५/२०१७ रोजी होणारी पाक्षिक सभा मंगळवार दिनांक ०२/०५/२०१७ रोजी दुपारी २.०० वाजता आयोजित करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

विषय क्रमांक - ०१

अनुमोदक - मा.मीनल यादव

विषय क्रमांक - ०२

अनुमोदक - मा.मीनल यादव

विषय क्रमांक - ०३

अनुमोदक - मा.मीनल यादव

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(सोनवणे शारदा हिरेन)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७४९/२०१७

दिनांक : २५/०४/२०१६



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.

Z:\e drive\Nagersachiv\New Folder\Ele 2016 sub committee sabhapati.doc